

December 11, 2025

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001 National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051

Scrip Code: 523445 Trading Symbol: RIIL

Dear Sirs,

Sub.: Newspaper clippings – 'Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares'

The newspaper clippings of the advertisement on the captioned subject published today i.e., December 11, 2025 in the newspapers viz. Financial Express (English) and Navshakti (Marathi) are enclosed for information and records.

Thanking you,

Yours faithfully, For **Reliance Industrial Infrastructure Limited**

Amitkumar Mundhe Company Secretary and Compliance Officer

Encl.: As above

FINANCIAL EXPRESS

Q-comm fee cuts fail to arrest slide in app downloads

ANEES HUSSAIN Bengaluru, December 10

AGGRESSIVE FEE WAIVERS in quick commerce announced in early November have failed to arrest the slide in new app downloads, with Zepto taking the sharpest hit despite offering the most generous incentives, according to the latest data from app intelligence platform Sensor Tower.

Zepto, which was the first to eliminate all handling, surge, rain, and convenience fees for orders above ₹99 in early November, saw its new app downloads plunge 44% monthon-month.Downloads dropped from 3.62 million in October to just 2.01 million in November its weakest monthly performance in the ten-month period from February to November, according to Sensor Tower.

While a decline in downloads was expected across the sector as the market cooled following the Diwali festive surge in October, Zepto's drop was disproportionately steep compared to its peers.


Eternal-owned Blinkit, which has maintained its ₹4 handling fee and opted against any fee waivers, recorded a far milder month-on-month 18.5% decline (from 8.89 million to 7.24 million). Zomato's main app corrected by 26%, while Swiggy's Instamart app dropped by 13.5%. The disparity suggests that Zepto's aggressive pricing strategy did little to shield it from the post-festive slump.

Cumulative data from February to November highlights a consolidating hierarchy in the segment. Blinkit remains the undisputed leader with 76.01 million new downloads — 58% higher than the second-placed

POST-FESTIVE SLUMP

Total new app downloads between February to November 2025 (in mn)





standalone Instamart app (48.18 million). Zomato's main app followed closely with 46.04 million downloads, narrowly ahead of Bigbasket's 45.08 million.Zepto,despite topping February with 7.70 million downloads that month, ended the period in fifth place with 43.13 million cumulative downloads, underscoring the sharpness of its decline. Swiggy's main app ranked last with just 36 million cumulative downloads.

The outperformance of Swiggy's standalone Instamart app (48.18 million) relative to the main Swiggy app (36 million), which offers both food and grocery delivery, suggests consumers increasingly prefer dedicated quick commerce apps over bundled experiences.

These findings raise questions about the effectiveness of aggressive cash-burning tactics in India's increasingly saturated quick commerce landscape. The implications are especially significant for Zepto as it prepares for a potential public listing, having recently converted into a public limited company. Analysts viewed Zepto's fee waivers as an attempt to accelerate market share expansion ahead of its IPO.

However, industry observers note that while app downloads are a crucial top-of-funnel metric, they do not reflect retention rates or average order values.

Lloyds Metals, Tata Steel sign MoU

LLOYDS METALS AND Energy (LMEL) on Wednesday signed a memorandum of understanding (MoU) with Tata Steel to advance the mining and steel sectors in Gadchiroli, Maharashtra. The MoU sets out a

framework for both companies to evaluate potential cooperation in greenfield steel making projects, iron ore mining, slurry pipeline infrastructure, pellet making, direct reduced iron production and exports of value-added low carbon iron and steel products.

Tata Steel said its board has approved the acquisition of a 50.01% stake in Odishabased Thriveni Pellets for up to ₹636 crore. **—FE BUREAU**

NEWGEN SOFTWARE TECHNOLOGIES LIMITED



NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING DETAILS

Notice is hereby given, pursuant to Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act 2019 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2019 "Rules"), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated September 25, 2023, 09/2024 dated. September 19, 2024 and 03/2025 dated. September 22, 2025 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with applicable circulars under the Listing Regulations, Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), that Newgen Software Technologies Limited (the "Company") in seeking the approval of its Members through Postal Ballot Notice ("the Notice") by way of voting through electronic means ("e-voling") for the following resolution set out in the Notice dated November 26, 2025.

Appointment of Ms. Shubhi Nigam (DIN: 11385232) as a Non-Executive Non-Independent Resolution-1

(Ordinary) Director of the Company

Members are informed that: The Company has on December 10, 2025, completed the circulation of the Notice through E-mail to the Members, who have registered their E-mail addresses with the Company/Depositones/Company's RTAviz. KFin Technologies Limited, as on Friday, December 05, 2025 (cut-off date). The voting rights of Member(s) shall be reckoned in proportion to his/her share of the Paid-up Equity Share Capital of the Company as on the cull off date Aperson who is not a member on out-off date shall treat this notice for information purposes only.

The Notice is also available on the website of the Company at https://newgensoft.com/company/investorrelations/notices-given-to-shareholders-by-advertisement/ on the website of KFintech at http://evoting.kfinlech.com and on website of the stock exchanges where the Company's equity shares are listed namely BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

 in pursuant to the aforesaid MCA Circulars, physical copy of the Notice along with postal ballot forms and pre-paid business envelope will not be sent to the Members and accordingly, the Members are required to communicate their assent or dissent only through e-voting services provided by Company's RTA viz. KFin Technologies Limited.

The e-voting facility will be available during the following period:

Friday, December 12, 2025 (09:00 a.m.) Commencement of e-Voting Saturday, January 10, 2026 (05:00 p.m.) End of e-Voting The Board has appointed Mr. Devesh Kumar Vasisht (holding CP No.: 13700), Partner failing him, Mr. Parveen

Kumar (holding CP No.: 13411), Partner of M/s DPV & Associates LLP, Practicing Company Secretaries,

Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again. The Members may please note that e-voting shall not be allowed beyond the abovementioned date and time.

The detailed procedure on the process of e-voling is specified in the Notice.

Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner

Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with the respective Depository Participants (in case of Members holding shares in demat form) or with the Company's RTA viz. KFin Technologies Limited (in case of Members holding shares in physical form) by following the procedure set out in the Notice.

The result of the voting shall be declared and communicated to the Stock exchanges within two working days from the last date of voting and shall also be available on the website of the Company at https://newgensoft.com/ and KFintech website at https://evoting.kfintech.com/_immediately.after the declaration of the results.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting User Manual for Members available in the download section of https://evoting.kfintech.com or call on Company's Registrar 040-67162222 or Toll free number 1800-3094-001 or send an E-mail to einward.nis@kfintech.com Any gnevances connected with the e-voting may be addressed to Mr. Gariesh Chandra Patro - Asst. Vice President Corporate Registry(Unit: Newgen Software Technologies Limited) of KFin Technologies Limited Selenium, Tower B, Plot 31 & 32, Gachibowii, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032. India. The grievances can also be addressed to Mr. Aman Mourya, Company Secretary of the Company by sending an e-mail to investors@newgensoft.com For and on behalf of

Date: December 10, 2025 Place: New Delhi

Newgen Software Technologies Limited Aman Mourya Company Secretary

US court reverses \$1-bn order against Byju Raveendran

PRESS TRUST OF INDIA New Delhi, December 10

A US BANKRUPTCY court has reversed a \$1 billion damages ruling against Byju Raveendran, according to a statement from the founders of Think and Learn — the parent firm of edtech platform Byju's.

The Delaware Court had, in a default ruling last month, ordered Raveendran to pay more than \$1 billion, saying the former corporate starwho set up the eponymous Indian edtech and tutoring company, had refused to cooperate with legal efforts to locate almost half the proceeds from a \$1.2 billion US term loan made in 2021. He, however, contested the

grounds, saying the court did not give him the 30 days he had sought to arrange for a US attorney to argue his case. He vowed to appeal against the order. "The Delaware Court has

reversed the \$1 billion judgement against Byju Raveendran, in view of fresh submissions made by Byju Raveendran through a motion to correct the judgment of 20 November 2025. The court



agreed that damages had not been determined and ordered a new phase to commence in early January 2026 to determine any damages related to claims against Byju Raveendran,"the statement said.

The court in the December 8 order said it will "amend its default judgment opinion to remove those sections assessing damages against Byju Raveendran." It directed parties to provide their respective positions on the issue on January 7.

"An appropriate judgment order will be entered by the court following the completion of briefing on damages,"it said.

龠	Rajasthan State Mines & Mineral (A Government of Rejection Enterprise), Corporate office-4, Moore Morg. Phone - 8204-202046, 202022-47, Par 6224-202034, 24	s Limited
_	NOTICE INVITING e-TENDER	Date - 09/12/2025

NIT No. & Date **Description of Work** Supply of HDPE Woven Open Mouth Type UBN No. Inside Laminated Sacks on Rate Contract basis. MML2526GLRC00116 Approx Qty. 14 Lacs., Bid Security (in Rs.) 4,70,000/-, Tender Document Fees (in Rs.) 1180/-Other terms & conditions have been given in detailed tender for which please

risit us at our website **www.rsmm.com** or **www.sppp.rajasthan.gov.in** or www.eproc.gov.in or Manager(MM) on above address Raj.Samwad/C/25/15440 Dy.General Manager (P&A)



Regd, Office: 4th Floor, Court House, Lokmanya Tilni-Marg, Dhob Talag, Mumpai - 400 002. Phone: 022-7967 9059 • E-mail: Investor_relations/pmil.in

NOTICE TO SHAREHOLDERS

SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

In farms of SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CiR/2025/97 dated July 2, 2025, on the captioned subject, please note that the Seema Window for re-lodgement of transfer dends will be open titl Junuary 6, 2020

This facility is available only if the transfer deeds were lodged prior to April 1, 2016 and were rejected in returned due to defice may not no documents.

In case you wish to avail this exportunity, please contact the Company's Share Transfer Agent) e. KFin Technologies Limiter (Unit: Revance Industrial infrastructure Limited) aving their office at Selenium Tower-Et Plot No. 51 & 32, Gac librority Financial District Nanakramguda, Hyderabad – 500 032

Trin shares that are re-longed for transfer, it approved, will be issued only in deman mode and shall be under took in for a period of 6 months from the date of bransfer.

For further information, please rater to the link for SEBI prouler https://tlnyuri.com/sebiojul25 or sert.i an email to rillnkm/@kfintech.com

For Reliance Industrial Infrastructure Limited

Amitkumar Mundhe

Dated December 11 2025

Date of moorporation of corporate

Innoised the composition of the contraction of the

(Cidply of the braintread/wat or 10,12,2025).

Company Secretary and Compliance Officer

FORM A - PUBLIC ANNOUNCEMENT (Linder Regulation & of the IBBI (Insolvency Resolution Process

04 April 2006

WWW.N.ID.Lin

for Corporate Persona) Regulations, 2018). FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF M/S EQUINOX INDIA DEVELOPMENTS LIMITED (FORMERLY INDIABULLS REAL ESTATE LIMITED;

NOW EMBASSY DEVELOPMENTS LIMITED CIN: L45101HR2006PLC095409 RELEVANT PARTICULARS Equinor India Developments Limited (Formuny Inpurbula Rend Estate Lanited; masen

	roldee			
3.	Authority under which corporate gabler is incorporated / registered	Registració Companies, Haryana		
4	Corporate frentity No. / Limited Labiesy crentification No. of corpora≥ tebtor	City: L4510111R7006P1.E095409		
Б.	Address of the registered office and principal office I flany; of corporate peblos	01-1001 WeWerk, Blow One Square, Udyog Vihar Phase 4 Road, Gurugiam – 122016, Haryana		
6	Insulvent, commencement cale in	09.12:2025 (Cony of the cross renewed on 10.12-2025)		
75	Estimated date of closure of	07:66:2026 (19D (lays from commencement))		
8,	Name ann regilitation number of the	Name: Prakhat Ranjun Singh		

IBBNIPA 002/IP-N00420/2017-2018/11/50 Se iro andla i pro se int AFA: AA2/11239/02/311225/203589 Valid till: 350eo25 Address and a mail of the Interior Address Chamber No. 15. C.K. Dapheny Block as lenoisselece cottulore Supreme Count of India: Titak Line, New Lines eqistered with the Briand National Capital Territory of Celby, 11/0011

Email: prebhei re advocatela gmail.com Address and arms to be coulded Address 905, Will Floor, Tower C. United correspondence with the interim Buulnes Zone Mayana Country Sector-50 esolulion ii/diessional Guigae - 122018

Email: cirp.old@resurgentrpl.com

(Reg. Nr. IEBMPA-JUVIP-P-D1696/2019 -

This safe for subminuop of claims 134-12-2005 114 days from the date of receiving the order) 12. Classes of creditors, Jany, unde-Francoul Conflorer in a Class house (b) of sain section (0A) of genlion 21 ascertained by the

Nemes of Instrumenty Middlessonalis Alteren Kestiyay Tou No.: IBBMPA-001/IP-P00586/2017identifiedto act as Authoriseit Representative al creditors in a 2019/110424 thes (Three manner for each Gopus Las Bienes Reg No. IBBMRA 002/IP-N00555/2017 Z018/118/71 3. Raigh Ramesh Korreith

1.1 (is) Rulevant Forms and Web Link for Claim Forms: (b) Details of Euthorized ropres miahves me available at Notice is hursby, alvertified the National Company Law Institut har project the consequentment of a argorate manketing resolution process of the Mia Equinox Initia Developments Limited on 60.45, 2000.

2020/12441)

The bounced preferre shall submit their submit with proof by Sections metric exp. All man medice may subpoil the magnes with penal larger with his power a by electrops, makes A figure sail breaker, belonging to a close, as said agricult are acrey that 12, shall indicate its closes of no, menori grante ne alive Prantameng ilim Umgo jewo ez mygo democino misima agune i may Mio 12 imart. or coults in and representative of the place of Financial Direction in Direct of Financial

Sidemusivered than in minearing provided chains wild attransportable.

The cranifers of Mrs Equipox India Dowleperers Limited trail trady collectupes in submitted than

with peoples or arrang 24, 12, 2026 to the interminentalizing in a congletal in air for impention or analysis

Probhar Ranjan Shuft Interim Resolution Professional in CIRP of Mr. Equinox India Developments Limited (BB) Regr. (BEI/JFA.000/JFIA000430/2017 34/A01508 AFA: 1/A2/11/259/02/31/12/5/2/DEVA Visid Vill: 31/Dan/25 Email: probbal re anyonate double rece Address: 905, 90; Floor, Tower C. United Humans Zonii, Place. Delhi NCR. Sector 50, Burugann, Haryann 122018 Date: 10.12.2025

Trai proposes microwave backhaul spectrum overhaul

THE TELECOM REGULATORY Authority of India (Trai) on Wednesday has proposed to Under the proposal, for simplify the allocation and pricing of microwave backhaul

high-capacity bands. The regulator has suggested that microwave spectrum in the 6 GHz (lower), 7 GHz, 13 GHz, 15 GHz, 18 GHz, 21 GHz, E-band and V-band be assigned administratively, as mandated by the Telecommunications Act, 2023, rather than through auctions. Backhaul spectrum is the bandwidth connecting mobile tow-

spectrum across traditional and

ers to telecom cores which helps in handling surging data traffic.

mobile operators, the current fee structure, where the first microwave carrier alone attracts a 0.15% levy on adjusted gross revenue (AGR) and subsequent carriers cost more would be replaced with a flat charge of 0.1% of AGR per carrier. Charges for point-to-point microwave links, used by enterprises and captive networks, are also set for cuts. Proposed annual rates will fall from ₹7.2 lakh to ₹75.000 per carrier in the 6 GHz and 7


GHzbands and from ₹3.6 lakh to ₹25,000 in the 13,15,18 and 21 GHz range. E-band point-topoint links would be priced at ₹25,000 per carrier per year, while V-band links would cost ₹2,500, as per the proposal.

Pilot to curb spam calls, SMS launched

The Trai has launched a pilot where customers will receive an SMS to modify or revoke consent for promotional communications under the Digital Consent Acquisition (DCA) process.

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSE ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. THIS IS NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA





Registered Office: Building No. 13, Office no. 403, 4th Floor, Veer Savarkar Block, Shakarpur East Delhi, India, 110092. Website: https://rcrsinnovations.com; E-Mail: cs@rcrsinnovations.com Telephone No: +91 97735 93147 Company Secretary and Compliance Officer: Ms. Komal Corporate Identity Number: U36999DL2019PLC354151

PROMOTERS OF OUR COMPANY: MR. VASU GOYAL AND MR. RAVI PRAKASH GOYAL

THE ISSUE IS BEING MADE IN ACCORDANCE WITH CHAPTER IX OF THE SEBI ICDR REGULATIONS (IPO OF

SMALL AND MEDIUM ENTERPRISES) AND THE DRAFT RED HERRING PROSPECTUS ("DRHP") DATED DECEMBER 09, 2025 HAS BEEN FILED WITH SME PLATFORM OF BSE LIMITED (BSE SME). INITIAL PUBLIC OFFER OF UP TO 48,24,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH ("EQUITY SHARES") OF RCRS INNOVATIONS LIMITED (THE "COMPANY" OR "RCRS" OR "ISSUER") AT AN ISSUE PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [●] PER EQUITY SHARE) FOR CASH, AGGREGATING UP TO ₹ [●] LAKHS ("PUBLIC ISSUE") OUT OF WHICH [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH, AT AN ISSUE PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING ₹ [•] LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY THE MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE PUBLIC ISSUE LESS MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH, AT AN ISSUE PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING UP TO ₹ [•] LAKHS IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET

ISSUE". THE PUBLIC ISSUE AND NET ISSUE WILL CONSTITUTE [●]% AND [●]% RESPECTIVELY OF THE POST- ISSUE

PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BRLM AND WILL BE ADVERTISED IN [ullet] EDITION OF [ullet] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER), [ullet]EDITION OF [ullet] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [ullet] EDITION OF [ullet] (A WIDELY CIRCULATED HINDI REGIONAL DAILY NEWSPAPER, HINDI BEING THE REGIONAL LANGUAGE OF DELHI, WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/ISSUE OPENING DATE WITH THE RELEVANT FINANCIAL RATIOS CALCULATED AT THE FLOOR PRICE AND THE CAP PRICE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE SME PLATFORM OF BSE LIMITED ("BSE") FOR THE PURPOSES OF UPLOADING ON ITS WEBSITE IN ACCORDANCE WITH SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED (THE "SEBI ICDR REGULATIONS").

In case of any revision in the Price Band, the Bid/Issue Period shall be extended for at least three additional Working Days after such revision of the Price Band, subject to the total Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, for reasons to be recorded in writing extend the Bid/Issue Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band, and the revised Bid/Issue Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges by issuing a press release and also by indicating the change on the website of the BRLM and by intimation to Designated Intermediaries and Sponsor Bank, as applicable. The Issue is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b)(i) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations, as amended, wherein not more than 50% of the Net Issue shall be allocated on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", the "QIB Portion"), provided that our Company may, in consultation with the Book Running Lead Manager, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which 40% shall be reserved for allocation to specified investor categories, wherein 33.33% of such portion shall be reserved for domestic Mutual Funds and 6.67% shall be reserved for life insurance companies and pension funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds, life insurance companies and pension funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of undersubscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Investors, out of which (a) one third of such portion is reserved for Applicants with application size of more than two lots and up to such lots equivalent to not more than 10 Lakhs; and (b) two-third of such portion is reserved for Applicants with application size of more than 10 Lakhs, provided that the unsubscribed portion in either of such sub-categories could have been allocated to Applicants in the other sub-category of Non-Institutional Bidders and not less than 35% of the Net Issue shall be available for allocation to Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Issue Price. All potential Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilize the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details of their respective ASBA accounts, and UPI ID in case of Individual Bidders using the UPI Mechanism, if applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCSBs or by the Sponsor Bank under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" on page no. 335 of this Draft Red Herring Prospectus. This public announcement is made in compliance with the press release PR NO. 36/2024 on December 18, 2024 of 208th SEBI Board

Meeting on "Review of SME Framework under SEBI (ICDR)Regulations, 2018 and applicability of corporate governance provisions under SEBI (LODR) Regulations, 2015 on SME Companies. The DRHP filed with the SME Platform of BSE Limited ("BSE SME") shall be made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days, from the date of such filing by hosting it on the website of the BSE at https://www.bseindia.com and the website of the Company at https://rcrsinnovations.com, and at the website of BRLM i.e Galactico Corporate Services Limited at https://galacticocorp.com/. Our Company hereby invites the members of the public to give their comments to Stock Exchange, to Company Secretary and Compliance Officer of our Company and /or the BRLM at their respective addresses mentioned below. All comments must be received by BSE SME and/or our Company and/or BRLM in relation to the issue on or before 5 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing the DRHP with BSE SME.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The Equity Shares issued in the Issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited of the section titled "Risk Factors" beginning on page no. 30 of this Draft Red

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the red herring prospectus ("Red Herring Prospectus") has been filed with the RoC and must be made solely on the basis of such Red Herring Prospectus as there may be material changes in the Red Herring Prospectus from the DRHP. The Equity Shares, when offered, through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on the SME Platform of BSE Limited

For details of the main objects of the Company as contained in its Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" on page 208 of the DRHP. The liability of the members of the Company is limited. For details of the share capital and capital structure of the Company and the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares subscribed by them see "Capital Structure" on page 84 of the DRHP. REGISTRAR TO THE ISSUE

New Delhi 110020

Contact Person: Mr. Anui Rana

BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE ISSUE



Website: https://galacticocorp.com/ Investor Grievance e-mail ID: imran.gm@galacticocorp.com **SEBI Registration Number:** INM000012519 CIN: L74110MH2015PLC265578

Telephone: 011-40450193-197 Email ID: ipo@skylinerta.com Website: www.skylinerta.com Investor grievance e-mail ID: grievances@skylinerta.com SEBI Registration No.: INR000003241 CIN: U74899DL1995PTC071324 COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER Investors can contact our Company Secretary and Compliance

Skyline Financial Services Private Limited

Address: D-153A, First Floor, Okhla Industrial Area, Phase-I,

Name: Ms. Komal RCRS INNOVATIONS LIMITED Building No. 13, Office no. 403, 4th Floor, Veer Savarkar Block,

Shakarpur East Delhi, India, 110092 **Telephone No.:** +91 97735 93147 Website: https://rcrsinnovations.com **E-Mail:** cs@rcrsinnovations.com

Shares in the United States.

Officer, Book Running Lead Manager or Registrar to the Issue, in case of any pre issue or post issue related problems, such as non-receipt of letter of allotment, non-credit of allotted Equity shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders and non-receipt of funds by electronic mode etc. All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

> For RCRS INNOVATIONS LIMITED On behalf of the Board of Directors Mr. Aayush Goyal

Place: Shakarpur, Delhi. Date: December 10, 2025 **Managing Director** RCRS INNOVATIONS LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP dated December 09, 2025

with BSE SME. The DRHP is available on the website of BSE at https://www.bseindia.com/ and on the website of the BRLM, i.e. Galactico Corporate Services Limited at https://galacticocorp.com/ and the website of our Company at https://rcrsinnovations.com. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see the section titled "Risk Factors" beginning on page 30 of the DRHP. Potential investors should not rely on the DRHP filed with BSE SME for making any investment decision. The Equity Shares offered in the Issue have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold only outside the United States in offshore transactions in reliance

on Regulations and the applicable laws of the jurisdictions where those offers and sales are made. There will be no public offering of the Equity

epaper.financialexpress.com

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our clients are intending to purchase from Mr. Mukesh Popatlal Jain; Residential Room/Flat No. 313 on Third Flooi of building known as "GOKUL BUILDING, B-Wing, situated at N. M. Josh Marg (Bakri Adda), Byculla (W), Mumbai- 400011, admeasuring approx 180 Sq. ft. carpet area i.e. approx. 20.07 Sq. Mtrs. builtup area standing thereon property bearing cadastral survey no. 2035 of Byculla Division. Notice is hereby given to public at large inviting any claim or deman whatsoever into or upon in respect of the said flat or any objection agains the transfer of the said flat are hereby required to make the same known i writing to the undersigned at the address mentioned here-below within 1days from the date of publication and failure to respond within the stipulated ime will result in the said room/flat being dealt accordingly as per law and hereafter no claims will be entertained

Ws. Libra Rules Law Firm

Date: 11-12-2025.

(Adv. Tushar Soni) Office No. 29, 2nd Floor, Amruteshwar CHS Ltd. (Commercial Wing), 380/82, J.S.S Road, Mumbai - 400002.



नॉवणीकृत कार्याक्यः ४था मजला, कोर्ट हाक्त्स, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई – ४०० ००२ दुरध्वनी: ०२२-७९६७ ९०५३ • ई-मेळ: investor_relations@rlil.in CIN: L60300MH1988PLC049019

भागधारकांना सचना

छापील स्वरूपातील समभागांच्या हस्तांतरणाची विनंती पुन्हा सादर करण्यासाठी विशेष खिडकी

वर नमूद करण्यात आलेल्या विश्वाच्या पंदमीत सेबीचे परिपत्रक क्र. सेबी/एवओ/ एसआयआएरसढी/एसआयआएरसढी-पीओडी/पी/सीआयआए/२०२५/९७ दिनांक २ जुलै, २०२५, नुसार, कृषया याची नोंद घ्यावी की हस्तांतरण करार पुन्हा सादर करण्यासाठी एक विशेष खिळकी ६ जानेवारी, २०२६ पर्यंत खुळी चाहील.

हस्तांतरण करार १ एप्रिल, २०१९ पूर्वी सादर केले असल्यास, आणि दस्तऐवजातील तृटींमुळे परत केले असल्यासच फक्त ही सुविधा जपलब्ध आहे.

तुम्हाला छापील सममाग हस्तांतरित करून घेण्याच्या या सुविधेचा लाम घेण्याची इच्छा असल्यास, कृपया कंपनीचे सममाग हस्तांतरण एजंट म्हणजे केपिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (युनिट: रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) यांच्याशी त्यांचे कार्यालय, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१ व ३२, गचीबॉवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैदराबाद – ५०० ०३२, येथे संपर्क साधावा.

पुनः सादर करण्यात आलेले समभाग, हस्तांतरणासाठी मान्यता मिळाल्यास. फक्त हिमॅट स्वरूपातच ांतरित केले जातील आणि असे सममाग हस्तांतरणाच्या तारखेपासून ६ महिन्यांसाठी लॉक−इन

अधिक माहितीसाठी, कृपया सेबीच्या परिपत्रकेची ही लिंक पहाः https://tlinyurl.com किया rilinkm@kfintech.com येथे ईमेल पाठवा.

> रिलायन्स इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करिता स्वाक्षरी/

अमितकुमार मुंबे कंपनी सचिव आणि कंप्लायन्स ऑफिसर

स्थळ : मुंबई दिनांक : ११ डिसेंबर, २०२५

ASREC विश्विण क्र. २, प्रानट क्र. बिल्डिंग क्र. २, युनिट क्र. २०१–२०२ए आणि २००–२०२बी, तळ मजला. सॉलिटेअर कॉपेरेट पार्क. अंधेरी–घाटकोपर लिंक रोड.

लिलावाकरिता जाहीर सूचना- मिळकतीची विक्री (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) सहवाचता नियम ९ अंतर्गत)

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्डोर्सिट) इन्हार, २००२ च्या विषय (६) ग्रह्माण्यता निषय ९ अंतर्गत) ज्याजार्थी, एएसआर्यही (इंडिया) ति. ही सिक्युटियबंदेन अंग्ड ऑस्टर (एन्डोर्सिट वंडिया) ति. ही सिक्युटियबंदेन अंग्ड ऑस्टर (एन्डाअटिया) स्थाप ११/२०२०-१ ये इट्टी म्हणून विच्या स्थापेत भारत को-ऑस्टिटक बॅक (मुंब) ति. यह निष्णादित दिलांक १८,०३ २०२ रोजीक आमित एक्टा का स्थापेत भारत को-ऑस्टिटक बॅक (मुंब) ति. यह निष्णादित दिलांक १२,०३ २०२ रोजीक आमित एक्टा का स्थापेत भारत को-ऑस्टिटक बॅक (मुंब) ति. यह निष्णादित दिलांक १२,०३ २०२ रोजीक्या आस्टिक्तांकन कराएक्या सुकताहर्ति भारत को-ऑस्टिटक बॅक (मुंब) ति. यह निष्णादित दिलांक २५,०३ २०२१ रोजीक्या आस्टिक्तांकन कराएक्या सुकताहर्ति भारत को-ऑस्टिटक बॅक (मुंब) ति. यह निष्णादित हैत्रेस १२,०२०२ रेजिक स्थाप १५ अंतर्गत त्यातीत वालांस्त वंड यह नामार्तिक एक्टा कर्म स्थापेत के से अप्ते साल्यास १३ अंत्र नामार्तिक कर्म प्राणादित के से अप्ते आस्टिक वंडियहर्ति के स्थापेत स्थापति के से अप्ते भारत के अप्ते प्रतिक वंडियहर्गत के स्थापेत स्थापित के से अप्ते भारत के अप्ते प्रतिक वंडियहर्गत के स्थापेत के स्थापेत से अप्ते आस्टिक स्थापेत के से अप्ते भारत के अप्ते प्रतिक वंडियहर्गत के सिंह स्थापेत के से अप्ते भारत के अप्ते प्रतिक वंडियहर्गत के सिंह स्थापेत के से अप्ते भारत के अप्ते प्रतिक वंडियहर्गत के प्रतिक से सिंह स्थापित के से अप्ते भारत के अप्ते प्रतिक स्थापेत के से अप्ते भारत के अप्ते प्रतिक स्थापेत के से अप्ते भारत के अप्ते प्रतिक वंडियहर्गत के सिंह स्थापेत के से अप्ते भारत के अप्ते प्रतिक स्थापेत के स्थापेत से अप्ते प्रतिक स्थापेत स्थापेत के स्थापेत के स्थापेत के स्थापेत के स्थापेत के स्थापेत से स्थापेत स

धेमता आहे. पहुंच सक्कारीचे प्रदान करणास कहा, केल्यामुळे सर्वसामान्य करता आणि विशेषाः कर्तदार, संपुष्ठः/ सहकर्तदार आणि हमीदार यांना बाहारे सूचना देण्यात वेते की, आधिकृत अधिकारी सिक्युरिटामझेका अंग्ड फिक्न्स्ट्रस्ता आणि फायराज्ञिक असेराद्य अंग्रेष्ठ एक्सेमिट अपि सिक्युरिटामझेका अंग्ड फिक्नस्ट्रस्ता आणि फायराज्ञिक असेराद्य अंग्रेष्ठ प्रकार एक्सोमिट अणि सिक्युरिटा हिर्मेट अल्ड, २००२ अंग्रेण सूचनेतर प्राप्त सालेश प्रदान गिरस्त नाम क्षेत्रस्त करना १२(३) अंग्रेण सदस प्राप्त प्रकार करना १२(३) अंग्रेण सदस प्रमाण्य सुविक्तस्त प्रकार १३ अल्ड स्वार्थ असेरा अपित अपूर्व गाणि सिक्यसीय प्रकार स्थान असेरा असे

ज. क्र.	तारण भक्तच जणन	(रु. लाखात)		मुल्य (च. सुल्य (च. लाखात)
*	श्री. श्रीनिधी वासुदेव कामत यांच्या मालकीची भिवंडी निजामपूर नगरपरियत, जिल्हा ठाणे-४२११०१ च्या हतिशील गाव भोकरी, कुंबेर तेव क्रिज चवळ, चडकरती, तालुका भिवंडी येथे स्थित मोजागिति ७०० चौ.मी. (०-०७-एचकार) सम्ब्हें क्र. १५०, हिस्सा क्र. ४/५ धारक जिमीचा ओपन प्लॉट.		च, १,४०	ह. ०. २५
2	त्री. शीनिधी वासुदेव कामत यांच्या मालकीची भिवंडी निजामपूर नगरपरिपद, जिल्हा ठाणे-३६१६०१ च्या हहीतील गाव भोकरी, कुंबेर त्रीव क्रिज जवळ, बढवली, तालुका भिवंडी येचे स्थित मोजागरित ०.८५ जी.मी. सर्खें के १९५१, हिस्सा क्र. १ भारक जिमनीचा ओपन प्लॉट सह गाव खेठ.		₹. १७.८२	क्, १,००
æ	मे. श्री महामाना कर्टिकल्सक्चा मासकीचा गाव करलेर, राहपुका मिसंडी, बिल्हा वाणे ४२१३० थेचे स्थित सार्वे क्र. २२५, हिस्सा क्ष. १, २ आणि १ ते ८ पारक स्तिनीवर बांधरेल्या श्री आरंदित गोडाडक कॉम्प्टोक्सच्चा बिल्डिंग क्र. बाय-२ मधील दुसऱ्या मन्दर्यावादील मोक्सापित १३४० सी.फू. बिल्टडसर खेत्र, इंडस्ट्रियल गाडा क्र. १, २, ३, ४ आणि ५.		ह. १४.७४	क, १,००
	एकूण	\$0.086		

लावाचा तपशिल

तारीख आणि वेळ : ०६.०१.२०२५ रोजी स. ११.०० वा

ळकतीचे निरक्षण: भोकरी येथील मिळकत क्र. १ आणि २– दिनांक २३.१२.२०२५ चेळ : दु. १२.०० ते दु. २.०० काल्डेर पिसंडी येथील मिळकत क्र. ३– दिनांक २४.१२.२०२५ खेळ : दु. १२.०० ते दु. २.००

नारा. २. ई-लिलाव हा ''जे आहे जेथे आहे''. जे आहे जसे आहे'' आणि जे काही आहे'' आणि विना अवलंब तत्वाने'' वरील

र. ४--Incertae हो ना आहे हैं ज्या हुन, अश्री हम वेशाई आणि न कार्डा आए मिला अवदान वाच्या वाच्या मृत्यु नुसार संस्कृषिकालनीवादी करण्यापा नेपण आहे. १- निर्मेश्व दस्तानेवांग्यमें दिलेज्य मिहित व्यवस्थातीय सोही या एस्सान्यार्समी (हिंदिया) लि. ने प्रापिकृत अधिकारी, विशिष्टा इ. र. युर्गिट इ. १०-२० रूप आणि २००-२० रची, ताड्यम्बता, साथिटेशक कोसिंट पाई, असेरी-साध्येतरिक सिंहत है, बक्ताना, असेरी (पूर्व), मुंबई-४००-२० या तांच्याने कीसी प्राप्त कार्यामा साथित स्वार्थित कार्यामा स्वार्थक स्वार्यक स्वार्थक स्वार्थक स्वार्थक स्वार्थक स्वार्थक स्वार्थक स्वार्थक स्वार्थक स्वार्यक स्वार्थक स्वार्यक स्वार्थक स्वार्थक स्वार्थक स्वार्यक स्वार्थक स्वार्थक स्वार्थक स्वार्थक स्वार्थक स्वार्थक स्वार्यक स्वार्थक स्वार्यक स्वार्थक स्वार्यक स्वार्यक स्वार्यक स्वार्यक स्वार्यक स

तथा. ०५.०० ततर प्राप्त झालेला बाली प्रश्न किया इअर विचारात घेतली जागार नाही. इश्तरप्रवाच बाली तडकाण्ड्रकर्त कारण्यात वेहें ल.

यहस्यी बोलीदारांची इसारा अनामत सक्तम (इअर) ही विक्री मोबदत्याचा भाग म्हणुन राखुन ठेवण्यात वेहंल. आणि महम्मत्यी बोलीदारांची इश्तर त्याच पददिनी परत करणाया वेहंल. इश्तरद त्याच देव नाही. बोलीदारांना लगीत सुविधा आणि मध्य पराज्याकारिता व्याच्या बेच ह्याचाया तराधित देवणाची कियो कारणावा देव नाही. बोलीदारांना लगीत सुविधा आणि मध्य पराज्याकारिता व्याच्या बेच ह्याचाया तराधित देवणाची कियो कारणावाच्या रिक्साच्या आगेदार रिक्की किमतीची २५% क्या (अया केसेली इश्तर राक्षा घटक) प्राधिकृत अधिकात्यांकडे ब्या केसी पाहिके आणि असे जमा करणाया कसूर केल्या अस्त कारणावाच्या कर्ता कारणा शिककतीच्या विक्री हाल्या वेहंल. . विक्रित किमतीच्या उर्विति ७५% क्रम मिळकतीच्या विक्री निस्थितीच्या १५ व्या दिक्सी किया त्यापुर्वी किया तमण धनक

यशस्वी बोलीदार यांच्यात लेखी मान्य केल्या जाणाऱ्या वाढीव मदतीत प्रदान करावी लागेल. वरील विहित कालावधी ानात कसुर केल्यास जमा केलेली रक्कम जप्त करण्यात येईल आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्यात येईल आणि कसुरव

मिळकत किंवा त्यानंतर विकण्यात येणाऱ्या रकमेवरील सर्व दावे त्यागावे लागतीर विक्री सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्त्रियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोसेर्नेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक ०२ आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमांच्या अंतर्गत विहित नियम/अटी आणि शर्तीच्या अधीन राहिल.

. इअर रकमेशिवाय आणि/किंवा राखीव किमरीच्या खालील बोली स्विकारण्यात/निश्चित करण्यात वेणार नाहीत. . इच्छुक खरेदीदार/बोलीदाराने एकतर खाते क्र. ००९०२०१९०००१५१७, बैंक ऑफ इंडिया, एसएसआय, अंधेरी शाख रससी कोड : BKID0000090 लामकारीचे नाव: एएसआरईसी-पीएस-११/२०२०-११ ट्रस्ट मध् ो/आरटीजीएस मार्फत किंवा मुंबईमध्ये देख आणि कोजल्वाही राष्ट्रीयकृत किंवा शेडपुरक बॅंकेयर काडलेल्ल गार्दसी-पीएस-१२/२०२०-२१ ट्रस्ट'' च्या नावे काडलेल्या डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपत इअर बमा करणे आवश्या

नारं. . इच्छुम मोलीसर मिळकता क. १ आणि २- विशंक २३. १२.२०१५ वेळ : बु. १२.०० ते बु. १.०० "मोक्सी पेबील मिळकता क. १ आणि २- विशंक २४.१२.२०१५ वेळ : बु. १२.०० ते बु. १.०० "माल्से पितवी मोलिया सिळका क. १ – विशंक २४.१२.२०१५ वेळ : बु. १२.०० ते बु. १.०० पर्फ रामील: मी. प्रिती पाटकर- सेल क. ९७३०८९९२४३, ०२२-६१३८७०१५, बी. हर्षंद व्ही. – सेल क १५४६६२४५, ०२२-६१३८७०६० त्री. वर्गादेश साह-सेल क. ५०२४४२८३३६, ०२२ ६१३८७०१२ वांग कोमप्ताहं . १. प्राधिकत अधिकाऱ्यांनी कोणतेही कारण न देता कोणतेही किंवा सर्व प्रस्ताव/बोली स्वीकारणे किंवा नाकारणे आणि/किं

ं प्राधिकृत आयकान्याना अभावत् कारण न दवा कार्यादा गच्या पत्र करणान्य न कार्याच्या न विश्वास्त्र हैं। गण्याही अर्टी/तर्गी सुभारपान्य्या वर्दन्ती हक राखु टेक्सा आहे. १. वसन्त्री बोलीदासने नोदर्गकिस्ता देव प्रभार /युव्क, पुष्टकें, क्षुन्य, नोदगी सुल्क, अनुर्भगिक खर्च, इ. मरायवी आहेत. १. विक्रीच्या अर्टी आणि कर्तीचे पालन फेल्याव्य आणि प्राधिकृत अधिकान्यांनी विक्री निस्थित केल्यावर बरास

१३. विक्रीकचा अटी आणि शांचीच पालन फेल्यावर काणि आधिकृत अधिकाऱ्यांनी विक्री विश्वित केल्यावर वसत्यीं तिर्वाराच्या नार्वेक्षणे आपणाव जाति प्रचाराव देशेत.
१४. कोमल्याही कारणाने नियोजित सिलाव कार्यक्रम न होक श्रकल्यास एएसआएईसीला सिक्युरिटी इंटरेस्ट (एक्सेसींट) स्तरूपत विक्राया अध्यापन कार्यक्रम न स्तरूपत कार्यक्रम सहस्य युवनीमार्कत लिलावच्या अर्थात कार्यक्रम स्तरूपत युवनीमार्कत लिलावच्या अर्थात कार्यक्रम स्तरूपत युवनीमार्कत लिलावच्या अर्थक अर्थन प्रकार कार्यक्रम स्तरूपत युवनीमार्कत स्तरूपत युवनीमार्कत युवनीमार्कत व्यवस्था स्तरूपत युवनीमार्कत युवनीमार्वत युव

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) (E) ई-निविदा आमंत्रण सूचना

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड खालील कामांसाठी www.ireps.gov.in य वेबसाइटद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने खुली निविदा मागवत आहे: 700 एचपी डीपीसी नंबर 008065 च्या नॉन-डायर्व्हिंग एँड वर ड्रायव्हर कंट्रोल स्टैंड आणि ड्रायव्हिंग सुविधा प्रदान करणे, जेणेकरून डिझेल रोलिंग स्टॉक डेपो (डीआरएस्डी), वेर्णा, गोव येथे रेल मेंटेनेंस व्हीकल (आरएमवी) मध्ये रूपांतरित करण्यात येईल **ई-निविदा** सूचना क्रमांकः केआर/सीओ/एम/आरएमवी/ ई65855/निविदा, दिनांक 10.12.2025. अंदाजे किंमत: रु. 50.59 लाख जीएसटी वगळून. **बोली सुरक्षा** रु. 1,01,200/-. वेबसाइटवर निविदा सादर करण्याची अंतिम तारीख आणि वेळ: 31.12.2025 दुपारी 15:00 वाजेपर्यंत. निविदा उघडण्याची तारीख आणि वेळ: 15:30 वा. 31.12.2025. इतर तपशील www.ireps.gov.in वेबसाइटवर

Emkay एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन क्र.: एल६७१२०एमएच१९९५पीएलसी०८४८९९ नॉदणीकृत कार्यालय: दी रुबी, ७ वा मजला, सेनापती बापट मार्ग,

्रायुक्त व्यवस्था चं प्रवृद्ध - ४०० ०२८ द्रायुक्त कि.: ०२२-६६१२१२१२; फॅक्स क्र.: ०२२-६६१२१२९९ ई-मेल: secretarial@emkayglobal.com; वेबसाइट: www.emkayglobal.com

समभागधारकांसाठी सूचना भौतिक समभागांकरीता हस्तांतरण विनंत्यांच्या फेरदाखलीकरणासाठी

येथे सूचना देण्यात् येत् आहे की, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (''सेबी'') चे दिनांक २ जुलै २०२५ चे परिपत्रक क्रमांक सेबी/एचऔ/एमआयआचएसडी/एमआयआचएसडी-पीओडी/पी/चीआयआच/२०२५/९७ नुसार आणि ३१ जुलै २०२५ रोजी प्रकाशित झालेल्या वर्तमानपत्रातील जाहिरात आणि ८ ऑक्टोबर २०२५ रोजी वर्तमानपत्रातील पुढील जाहिरातीच्या अगुन्धानो, १ एप्रिल २०१९ पूर्वी मौतिक सममागंच्या इस्तांतरणासाठी विनेती दाखल केलेल्या आणि दस्तरेप्रजातील हुटींचुळे ज्यांच्या विनंत्या नाकारत्या गेल्या किंवा परत पाठिक्यात आलेल्या आहेत, अशा गुंतवणूकदारांच्या मौतिक सममागांच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी एक विशेष खिडकी उघडण्यात आली आहे. २०२५ चे परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-

या संधीचा लाभ घेऊ इच्छिणारे पात्र गुंतवणूकदार आणि ज्यांचे पूर्वीचे मूळ हस्तांतरण करार, जे विविध त्रुटींमुळे नाकारले गेले आहेत, परत केले गेले आहेत किंवा विनाप्रक्रिया राहिले आहेत, रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (''आरटीए''), एमयूएफजी इनटाईम इंडिय प्रायकेट लिमिटेड (प्वीचे लिंक इनटाईम इंडिया प्रायकेट लिमिटेड म्हणून ओळखले जात होते) यांच्याकडे, विनंती अर्जातील हुटी दूर केलेल्या आवश्यक कागदपत्रासह, येत्या ६ जानेवारी २०२६ पर्यंतच्या सहा (६) महिन्यांच्या विशेष खिडकी कालावधीत आपला विनंती अर्ज पुन्हा दाखल करू शकतात

गुंतवणूकदारांना येथे कळविण्यात येते की, सदर परिपत्रकानुसार, हस्तांतरणासाठी पुन्हा दाखल नुत्तवभूत्यस्ता ये वर्षाकाव्यताय वर्षा त्रा, त्रेद्ध रात्रपञ्चतार, ह्यात्रात्रात्रात्री पुरा द्वावस्त्र केलेले सममामा अर्थात सिक्युप्टिजि (कंपनी) आरटीएक्डे आजच्या त्रात्रखेण्यंत प्रलीवेत असलेल्या विनंत्यांसह) हस्तांतरण-तसेच डीमॅटसाठी योग्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच डीमॅट स्वरूपात जारी केल्या जातील. गुंतवणूकदार त्यांची कागदपत्रे त्यांचे हिमॅट खाते क्रमांक आणि क्लायंट मास्टर लिस्टसह कंपनी किंवा आरटीएला खाली दिलेल्या कोणत्याही पर्यावर पाठवू शकतात:

एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेस द रूबी, ७ वा मजला, सेनापती बापट मार्ग, दादर, पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००२८ दुरुवनीः ०२२ ६६१२१२१२

एमयूएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड युनिट: एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड १०१, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, सूर्या नगर, गांधी नगर, विक्रोळी पश्चिम, मुंबई,

महाराष्ट्र ४०००८३ ४०००२८ दूरच्वनी: ०२२ ६६१२१२१२ दूरच्वनी: ०२२ ४९१८ ६००० ईमेल: <u>secretarial@emkayqlobal.com</u> इंमेल: <u>investor.helpdesk@in.mpms.</u>

mufg.com एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्विसेस लिमिटेह

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

बी.एम. राकव

दिनांक : १० डिसॅबर २०२५

OSBI भारतीय स्टेट बँक एसएमई सेंटर

सिडको शाखेच्या वर, लेखा नगर, नाशिक ४२२२०३. फोन ०२५३-२४०९५०० प्रतिकात्मक ताबा सुचना (स्थावरमालमचे करीता)

याअर्थी निम्नस्वक्षरीकार स्टे<mark>ट बँक ऑफ इंडिया,</mark> याचे प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनास्त्रियल ॲसेटस् ॲण्ड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट,२००२ (२००२ चा क्र. ५४) कलम १३ (२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूक्स २००२ च्या नियम ३ भन्वये. प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १४.०५.२०२५ रोजी मागण सूचना जारी करून कर्जवार/ प्रोप्रायटर/ जामिनवार मे. साई इंजिनिअरिंग व प्रीपा. श्री. रोहीत संभाजी ठोके. प्लॉट नं. ८६/१, सातपूर एमआबढीसी रोड सातपूर कॉलनी, एमआयडीसी सातपूर, नाशिक ४२२००७. यांस दि १४.०५.२०२५ रोजीची रककम रह. ३४,१४,०८७.४२/- (रूपये चौतीर लाख चौता हजार सत्याऍशी आणि बेचाळीस पैसे फक्त+ व्याज) ची परतफेड

सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. ो। परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने कर्जदार आणि सर्वसामा जनतेस याद्वारे सूना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्य कतीचा ताबा सबर कायघाच्या कलम १३(४) अंतर्गत नियम अन्वये २८ **नोव्हेंबर २०**२५ रोजी घेतला आहे.

कर्जवार आणि सर्वसामान्य जनतेस या सूचनेद्वारे इंगारा वेण्यात येतो की, सक्र मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सवर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया, यांस रक्कम रू ३१,२९,०३५.००/- (रूपये एकतीस लाख एकोणतीस हजार पस्तीस फक्त व्याज) वि. २८/११/२०२५ पासून भाराधीन राहील.

संरक्षित मालमत्तेचा उपलब्ध वेळेच्या बाबतीत पूर्ततेकरिता कपया सदर सरफेसी कायदा २००२ च्या सेक्शन १३ च्या उपकलम (८) मधील तरतुर्दीकडे कर्जदाराने

जंगम / स्थावर मिळकतीचे वर्णन

क्रमांक १: व्हीएमसी मशीन - मॉडेल ईई व्हीएमसी ८०० (१) डेट्रोल ४ ऑक्सेस (२) स्टॅबिलायझर ३ फेज २ केव्हीए (३) ऑक्सेसरीजसह ११.०३.२०२४ च्या इनव्हॉइस क्रमांक एमएफ ०७०९/२३-२४ नुसार,

आयटम क्रमांक २: चालू मालमत्ता ज्यामध्ये स्टॉक, प्राप्त वस्तू, उपमोग्य वस्तू आणि सुटे भाग आणि संपूर्णे चालू मालमत्ता आणि गहाण ठेवलेले, कागवपत्रांमध्ये नमूद केलेले सर्व फर्निचर आणि फिक्स्चर इत्यादींचा समावेश आहे.

शिक्वा सही/- स्टेट बँक ऑफ इंडिया विनांक : २८/११/२०२५ (शिका) सही/ ठिकाण : नाशिक (इंग्रजीतील मुळ सुचना ग्राह्म धरावी) प्राधिकृत अधिकारी



सर्कल ऑफिस, कोल्हापूर १९८१/१७, प्राकंड स्तोजर, राजारामपूरी ४थी गल्ली, टाकाळा, कोल्हापूर. ४१६००८ ई मेल: cokolhapur@pnb.co.in फोन: ०२३१ २५२४०१७

ताबा नोटीस

ज्याअर्थी, खाली सही करणार पंजाब नॅशनल बँक यांचे अधिकृत अधिकारी यांनी, सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲंग्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ व सदर अघिनियमाच्या सेक्शन १३ च्या नियम ३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ द्वारे त्यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार श्री. नितिन बाळासाहेब सत्याचा व सौ.अश्विनी नितिन सत्याचा यांना दि.३०/०९/२०२५ रोजी गगणी नोटीस बजावली होती की त्यांनी नोटीस मध्ये **७.२२,३१,९४२.३९ (अक्षरी बावीस लाख ऐकतीस हजार नऊशे बेचाळीस** पैसे ऐकोंचाळीस फक्त) अधिक संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंतचे व्याज, अशी बॅंकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसात

वर नमूद केलेले कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः वर नमूद केलेले कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या सेक्शन १३ मधील सब सेक्शन (४) तसेच त्याच नियमाच्या नियम ८ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करुन खाली नमूद केलेल्य मालमत्तेचा दि.0९/१२/२०२५ रोजी ताबा घेतला आहे.

कर्जदार/जामीनदार/गहाणवटदाराचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३, उपकलम (८) कडे आकर्षित करण्यात येत असून त्याच कर्जदारास आपल्या तारण मिळकतीवरील बोजा उतरवन घेण्यास उपलब्ध असलेल्या कालमर्यादेची तरतद आहे.

वर नमुद केलेले कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी खालील मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करु नये, असा व्यवहार . न्यास तो पंजाब नॅशनल बँक यांना येणे असलेली रक्कम ७.२२,३१,९४२.३९ (अक्षरी बावीस लाख ऐकतीस हजार नऊशे बेचाळीस पैसे ऐकोंचाळीस फक्त) आणि त्यावरील व्याज यांना अधीन राहील.

रथावर मालमत्तेचे वर्णन

निवासी प्लॅंट नं. एस-२३ व एस-२४, दुसरा मजला, श्री शैल्या हाईटस् अपार्टमेंट, सीटीएस नं. १०५४१, जुना सीटीएस नस.३४०/१, प्लॉट नं.१५, निशांत कॉलनी, ता.मिरज, जि.सांगली सदर मालमत्तेच्या चतुःसिमा :

उत्तर बाजुसः अजय काळे याची मालमत्ता व नंतर बाजुची मार्जिन व रस्ता

दक्षिण बाजुसः ओपन स्काय व एस.नं.३३२ ची मोकळी जागा पूर्व बाजुसः ओपन स्काय व प्लॉट नं. १६ पश्चिम बाजुस: ओपन स्काय व प्लॉट नं. १६

दिनांकः ०९/१२/२०२५



प्रीती, मुख्य प्रबंधक अधिकत अधिकारी.

तारीख : 08.12.2025 स्थळ : मुंबई

IKENI

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नं .: एल२४२४०एमण्च १९५२पीएलसी००८९५१ नोंदणीकृत कार्यालय: बॉम्बे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रीट, मुंबई ४०० ००९; कॉपॉरेट कार्यालय: टेन्ट हाऊस. जी ब्लॉक. प्लॉट नं. सी-६०. सिटी बँक शेजारी. वांद्रे – कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई-४०००५१; दू.: (९१–२२) ६७०० ८०९०; ई-मेल: investor.relations@trent-tata.com; वेबसाईट: www.trentlimited.co

प्रत्यक्ष शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या प्-हा सादर करण्यासाठी विशेष कक्ष अपका राज्यक्य हालाताच्या पायाचा युद्धाः तार्वः स्वर्याताच्याच्या चक्क जुलै, २०२५ दिनांकित सेबी सक्युंलर क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/ मआयआरएसडी-पीओडी/पी/सीआयआर/२०२५/९७ ला अनुसरून सर्व भागधारकांव कळविण्यात येते की, प्रत्यक्ष शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा - सादर करता याव्यात यासाठ ७ जुलै, २०२५ पासून ६ जानेवारी, २०२६ पर्यंतच्या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एव विशेष कक्ष उघडला आहे. ही सुविधा १ एप्रिल, २०१९ पूर्वी सादर केलेल्या आणि दस्तावेच/प्रक्रियेतील बुटींमुळे (किंवा अन्य कारणांनी फेटाळल्या, परत केलेल्या किंवा विचारात न घेतलेल्या हस्तांतरण विलेखांसाठी उपलब्ध आहे. ज्या गुंतवणुकदारांची ३१ मार्च, २०२१ ची आधीची अंतिम मुदत हुकली असेल त्यांना कंपनीचे रिबस्ट्रार औंड ट्रान्सफर एवंट म्हणजेच एमयुएफजी इनटाईम इंडिया प्रायल्हेट लिमिटेडकडे सी-१०१, २४७ पार्क, लाल बहादुर ग्रास्त्री मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ येथे आव्स्थक दुस्तावेज सादर कएण्याच्या व कंपनीकडून मंजुरी मिळण्याच्या । स्वरूपात हस्तांतरित केले जातील. त्या अधीन पुन्हा सादर केलेले शेअर्स फक्त डिमटेरिअलाईज्य

रेंट लिमिटेडमार्त कृपा आनंदपारा कंपनी सेक्रेटरी समासदत्व क्र. ए१६५३६

जाहीर नोटीस

स्थळ: मुंबई दिनांक: १० डिसेंबर २०२५

सिटी सर्व्हें नंबर

तमाम लोकांना कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक मे. एकता कम्बाईन्स, पत्ता पी पी चेंबर्स, फत्तेअली रोड, डोंबिवली (ईस्ट) हे असून सदर दुकान मिळकत त्यांचे मालकी व ताबेवहिवाटीत आहेत. सदर विद्यमान मालकांन न्तर दुकान पिळकात आमचे अशिकांना कायमञ्जूष्ठा खरेदी देण्याचे ठरवून आमचे अशिकांकाकून र.च. २१,००,०००/– विसार रक्कम स्वीकारकेली आहे. सवस दुकान मिळकात ही निर्वेध, निजोखमी व बोजारहित आहे अशी खात्री व भरवसा आमचे अशिकांना दिला आहे. तरी सदर कतीवर इतर कोणाचाही, कोणत्याही प्रकारे गहाण, दान, लिज, लिन, बक्षीस, साठेखत विसारपावती, तारण, कर्ज, दावा, चार्ज, बोजा, करार, मदार, अन्न, वस्त्र, पोटगी व इत्यादी अगर अन्य क्रोणत्याही प्रकारा करालाही हुक्क अधिकार अथवा हितासेच्ये असत्यास त्यांनी प्रस्तुत नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत खाली दिलेल्या परचावर मूळ कागदपत्रांसह आमच्याकडे प्रत्यक्ष येवून आमची खात्री पटकून द्याची अन्यया सदर पिळक्कत ही पूर्णपणे निर्वेष व निजोखमी आहे असे समजून, अगर कोणाचाही हक, अधिकार, हितसंबंध असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोङ्गा दिलेला आहे असे समजून आमचे असील सदर व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तकार चालणार नाही याची नोंद व्याची.

परिशिष्ट

मौजे गज बंधन पाथराली, ता. कल्याण, जि. ठाणे येथील स.नं. ३३व्रे हिस्सा नं. ६ (भाग) यांसी क्षेत्र २३१.६० चौ.मी. व स.नं. ३३वी (भाग) यांसी क्षेत्र २१२६.४० चौ.मी. असे एकूण क्षेत्र २३५८.०० चौ.मी. ७/ १२ प्रमाणे तसेच त्यांसी सिटी सर्व्हें नंबर खालीलप्रमाणे

६१०७	92.40
६१०८	93.90
६१०९	90.80
६११०	9,00
Ę999	33.80
६ 99२	98,40
E993	94.60
६११४	୩ଓ.ଓଡ
६ 994	98.40
63£3	96.60
63£8	9६.९०
6354	83.00
७३६६	23.30
6356	94.60
63 £6	Ę.co
७३६९	99.00
0300	29.30
6969	20,30
6365	۷.٤٥
6943	90,40
6368	50.80
6364	90,60
७३७६	99.80
0300	90,00
りましく	34.30
७३७९	32.60
03 60	34.30
9369	34.30
6355	32.60
625	34.30
७३९२	998,00
6393	9493.00
७३८५(पी)	90.00

ह्या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या मी. मी. चॅबर्स इमारतीमधील तळमजल्यावरील दकान कत नं. १९ व २० यांसी क्षेत्र ८८२ यां. फुट कारपेट अधिक ३७८ यां. फुट. कारपेट लॉफ्ट अधिक ९२ चौ. फुट. कारपेट वरांडा ही मिळकत या जाहीर नोटीसीचा विषय आहे.

पुज दिनांक :११/१२/**२०२**५

Vinod Suryavanshi (BA. LL.B. DLL & LW.)

Off. 216, 2nd Floor, Amit Court, Shivaji Nagar, Pune. Mo.: 942200

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेसाठी)

सम्मान कॅपिटल लिमिटेड (एससीएल) चे (यापूर्वी इंडियाबुल्स इार्क्सिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते (आयएचएफएल)) यांनी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, 2002 (''सद नियम'') मधील नियम 3 सोबत वाचले असता सिक्युरिटायझेञ्चन आणि रिकन्स्ट्रक्शन फायनान्शियल ॲसेटर आणि ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, 2002 (2002 मधील 54) (''सदर नियम'') आणि सदर गयद्यातील कलम 13 (12) अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक 27.08.2024 रोजी कर्जदार, जामीनदार आणि गह्मणवटदार जिखोग्नेनर कॉर्प. प्रायखेट लिमिटेड, अजय जे अग्रवाल रोइन अजय अग्रवाल ठर्फ रोहन अग्रवाल ढायरेक्टर जिओप्रेनर रिॲल्टी प्रायकेट लिमिटेड जिओप्रेनर रिॲल्टी प्रायकेट लिमिटेड, जिओप्रेनर स्पायर रिॲल्टी (श्व इट्स पार्टनर), सोनम रोहन अग्रवाल आणि सरला अजय अग्रवाल यांना कर्ज खाते क्र. HHLLPM00274292 च्या संदर्भात नोटीर जारी केली असून त्याद्वारे सदर नोटीसमध्ये नमूद करण्यात आलेल्या सदर सुविधेच्या संदर्शातिक दिनांक 27.08.2024 रीजी रू. 10,49,58,375.01 (रूपये दहा कोटी एकोणपन्नास लाख छ्य्यन इजार तीनशे पंच्याइत्तर आणि एक पैसा फक्त) आणि त्यावरील अधिक व्याज आणि दि. 28.08.2024 पासून देय/वसुली होईपर्वतचे, त्यावरील दंडात्मक व्याजाच्या रकमेची, सदर सूचना प्राप्त झाल्यापासून 6 दिवसांच्या आत परतफेड करण्यास सांगण्यात आले आहे.

आणि जसे की त्यानंतर, कर्जदार/ जामीनदार/ गञ्चणवटदार यांना **एससीएल द्वा**रा देण्यात आलेल्या सुविषेच्य आणि त्यासोबत सिक्युरिटी रिसिटसच्या धारकांच्या लामासाठी **एआरसीआवएल-ट्रस्ट-2025-015, ट्र**स (''एखारसीकावपुल'') यांच्या वतीने त्यांचे ट्रस्टी म्हणून काम करताना ॲसेट रिकंस्ट्रक्शन कंपर्न (इंडिया) लिमिटेड यांना देण्यात आलेल्या सिक्युरिटीजच्या संदर्भात निर्माण झालेल्या कर्जदार/ जामीनदार/ गहणवटदार यांच्या बक्तित आणि देव असलेराया कर्जाच्या संदर्भात, **एससीएस** यांनी दिनांक 30.12.2024 च्या असाहनर्गेट कराराद्वारे त्याचे सर्व अधिकार, श्लीर्षक, व्याज आणि फायदे नियुक्त केले आहेत. त्यानुळे नियुक्ती झाली आहे आ एआरसीआचएल कर्जदार/जामीनदार/ गद्मणवटदार यांच्या विरुद्ध सर्व आणि कोणत्याद्वी कार्यवाहीचा आणि . iमलबजावणी करण्याचा/सुरू ठेवण्याचा कर्जदार/जामीनदार/गत्नणवटदार यांनी घेतलेल्या सुविधांसाठी त्यांनी तयार केलेल्या आणि अंमलबजावणी केलेल्या सिक्युरिटी इंटरेस्टच्या अंमलबजावणीसह वित्तीय दस्तऐवजांच्या अंतर्गत अधिकार व फायद्यांची अमंलब जावणी करण्याचे अधिकार असतील.

कर्जदार/जामीनदार/गद्मापवटदार हे एआरसीआचएल यांनी सदर रकमेची परतफेड न केल्यामुळे, याद्वार विदेशकाः कर्जवार/जामीनवार/गहाणवटवार यांना आणि सर्वधामान्य जनतेला नोटीस देण्यात येत आहे क खालील स्वाक्षरी करणार यांनी एआरसीआयएल चे अधिकृत अधिकारी या नात्याने दिनांक 06.12.2025 रोजी सदर कायद्याच्या करूम 13 मधील उप-करूम (4) अंतर्गत त्यांना /तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या सुरक्षित मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/जामीनदार/गञ्चणवटदार यांना आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे खबरदारीची सूचन देण्यात येत आहे की, त्यांनी खाली नमूद करण्यात आलेल्या सुरक्षित मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहा करू नये आणि सुरक्षित मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार केल्यास तो दिनांक 22.11.2025 रोजी प्रभागमी आरापन यांच्या सदर सविशेच्या संदर्भातील क 12 51 74 907 92 (कपरे बारा कोटी प्रकातन लाख चौऱ्याइतर हजार नऊशे सात खाणि ब्याण्णव पैसे फक्त) आपि दिनांक 23,11,2025 पासून पैज्ञाची ारतफेड करेपर्यंत/पैसे वसूल होईपर्यंत कंत्राटी दराने त्यावरील अधिक व्याज व सर्व आनुषंगिक खर्चे, श्रुत्व आणि खर्चासह, सदर रकमेच्या शुल्काच्या अधीन असेल.

याद्वारे खाली नमुद केलेल्या सरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात, सदर लम 13 मधील उप-कलम (8) मधील तरतुर्वीकडे कर्जदारांचे/जामीनदारांचे/गहाणवटदारांच लक्ष वेषण्यात येत आहे.

सुरक्षित मालमत्तेचे वर्णन एक टिपलेक्स फ्लंट / परिसर / यनिट बेअरिंग क्र. 4301. टॉवर 'ए' च्या त्रेचाळीसाव्या मजल्यावर

बेचाळीसच्या मजल्यावर (फ्लॅंट क्रा.4201) प्रत्येकी एका फ्लॅंटचा समावेश, त्रेचाळीसवा मजला (फ्लॅंट क्र.4301) आणि चब्बेचाळीसवा मजला (फ्लॅट क्र. 4401) विंग/टॉवर -ए च्या त्रेचाळीसाव्या मजल्यावरील फ्लॅंट क्रमांक ४३०१ चा भाग, त्यामळे एकण चर्टड क्षेत्र ४९९.४५ स्ववेर मीटर्स ५३७६ स्ववेर फीटच्या समतल्य वेचाळीसव्या मजल्यावरील पलॅट क्रमांक 4201 आणि चब्वेचाळीसव्या मजल्यावर फ्लॅट क्र. 4401 च्या एकूण चर्ट्ड क्षेत्राचा समावेश, "इस्पीरियल हाईट" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीत ८ (आठ) कार पार्किंग जागांसह, बेर्स्सरंग प्लॉट क्रमांक 02 ए जमीनीवर वसलेले, गोरेगाव गावाच्या सी.टी.एस. क्रमांक 1 चा निर्मिती भाग. बेस्ट नगर ओशिवरा वर. गोरेगाव बस डेपोच्या मागे. गोरेगाव, मालाड लिंक रोड, पश्चिम मंबई-400062 मझराष्ट्र.

> सदी/-अधिकृत अधिकार्र ऑसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड (एआरसीआयएल -2025-015, ट्रस्टचे विश्वस्त च्या वतीने)

दिनांक 28.11.2025 रोजी कर्ज खाते क्र. HLLAPUN00542168 संदर्भात, सम्मान फिनसर्व्ह लिमिटेड (पूर्वी इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट लिमिटेड (आयसीसीएल) म्हणून ओळखले जायचे) या सुरक्षित कर्जदाराच्या वतीने, अधिस्वासरीकरयांने सुनिता पी तरावडे वर्फ सुनिता तरावडे आणि विद्या **ी तरावडे** (कर्जदार/सह—कर्जदार) यांना एक नोटीस पाठवली होती की सदर नोटिस प्राप्त झार 7 (सात) दिवसांच्या आत **दिवंगत सनी प्रभाकर तरावडे** यांच्या इतर कायदेशीर वारसदारांची माहिती अधिस्वाश्रीकरयोंना सादर करण्याची विनंती करण्यात आती होती, तुम्ही कर्जदार/सह-कर्जदार असून तुम्हाला कायदेशीर वारसांची ही माहिती सादर करण्यात अपयन्न आल्यामुळे, आता अधिस्वाशरीकरयोंने असे गृहीत धरले आहे की दिवंगत सनी प्रभावन तराबहे यांचे वरील उद्वेखित कर्जदार/सह-कर्जदार

गळता इतर कोणतेही कायदेशीर वारसदार नाहीत. देशीर वारसदार नाहीत. सम्मान फिनसर्प्ट लिमिटेडसाठी (पूर्वी इंडियाबुल्स कमर्शियल क्रेडिट लिमिटेड म्हणून ओळखले जायचे) प्राधिकृत अधिकारी

[नियम-१३(१)(ए)पहा]

कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी ३) १ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचैंज इमारत, सेक्टर-३० ए,

खटला क्र.: ओए/१६०४/२०२४ कुर्ज बसूली न्यायाधिकरण (कार्यवाही) रुल्स, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) सहवाचता ॲक्टच्या कलम १९ च्या उप-कलम (४) अंतर्गत समन्स युको बँक

विरुद्ध

विजया अंकुटकर

(१) विजया अंकुटकर, डी/डब्ल्यू/एस/ओ-महेंद्र फ्लॅट क्र. ४०५, 'ए' विंग, घारा रेसिडेन्सी, शिव मंदिर रोड, पालेगाव, अंबरनाथ पूर्व,

ठाणे-४२१५०७, ठाणे, महाराष्ट्र-४२१ ५०१ समन्स

<mark>याअर्थी, वरील नमृद ओए/१६०४/२०२४ नामदार प्रबंधक/पीठासिन अधिका</mark>ऱ्यांसमोर ज्याजवार, वर्रात नमूद् आस्/१६०४/९०४४ नामदार प्रवधक/पाठाताल जावकान्याचार, १८)१२/२०२४ रोबी सूर्विच्छ केला होता. ज्याजवार्षी, नामदार न्यावाधिकरणाने कृपावंत होऊन रु. ११७६०७४१/ — च्या कर्जाच्या वसुलीसाठी दुमच्याविद्यु दाखल केलेल्या अंक्टच्या कल्पम १९ गोट कल्पम (४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) सम्मान्य (व्युवा जाती केली. (आंकटेल्या स्दावोजाच्या प्रवित्त अर्ज). अंक्टच्या कल्मम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, दुम्हा प्रतिवादींना खालीलाप्रमाणे निर्देश

देण्यात येत आहेत:-

. i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारण

(दाखावण्यासात); (१)) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी बिनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांच्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; (॥) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्य

अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकर्तीचा आणि तारण मतांच फ्रमानंत २५ जेपारी आंग्रेस स्वराय अत्या जान नाता जान गर्यक्राया जाना नात्र्य होता जात्री होता है। हात् करण्यास किंका त्या निकाली काढण्यास तुन्हाता मञ्जाब करण्यात आला आहे. ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या त्याही मत्तांची आणि/किंवा सूळ अर्जाच्या अतु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट

केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकर्तींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. ज्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघात ताला मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्क अज्ञा मत्त्रांवर ताला हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये

वाना नात्। तुम्हाला ०३/०२/२०२६ रोजी स. १०.३० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांन

सादर करण्याचे व रजिक्ट्रारसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. साइया हस्ते आणि ह्या न्यायापिकरणाच्या शिक्क्याने हचा दिनांक: ०४/१२/२०२५ रोजी दिले.

समन्स जारी करण्याकरीता प्राधिकृत अधिकारांची स्वाक्षर द्रीआस्टी−III, मुंबई टीप : जे लागू नसेल ते खोडा

ड्यादेव एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

सभासदांना सूचना

सीखाबएन क्षः. एकह्र।१२०एमएच१९९५पीएळती०८४८९९ नॉब**णीकृत कार्याकः**. से नबी. ७ वा मजता, सेनापती बाग्ट मार्ग, दादर (पश्चिम), गुंबई–४०० ०२८ दुरख्यनी क्षः. ०२२–६६१२९१२२; फॅक्स क्षः. ०२२–६६१२१२२९ secretarial@emkayglobal.com; वेबसाइट: www.emkayglobal.com

येथे सूचना देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम ११० आणि कलम १०८ च्या तरतुर्दीसह कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन नियम) २०१४ (कोणत्याही वैधानिक सुधारणांसह किंवा सध्या अंमलात असलेली त्याची पुनः अंगलबजावणी) च्या नियम २२ एकत्रित वाचनासह तसेच सिक्युरिटीज अँड स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेश्न्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) विनियम, २०१५ (''सूची विनियम'') ची नियमावली ४४ सह, सर्वसाधारण समेबाबत (एसएस–२) लागू असलेल्या सचिव पातळीवरील मापदडांसह वाचलेले ८ एप्रिल २०२० चे प्तामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, आणि दिनांक १३ एप्रिल २०२० चे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२० याच्यासह केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (''एमसीए परिपत्रके'') जारी केलेले २२ सप्टेंबर २०२५ रोजीचे सामान्य परिपत्रक क्रमां ०३/२०२५ सह वाचलेली इतर संबंधित परिपत्रके आणि इतर कोणतेही लागू कायदे आणि नियम यांना अनुसक्तन कंपनी टपाल मतदानाव्दारे सममागधारकांची खालील विशेष काम गजासाठी २८ नोव्हेंबर २०२५ च्या टपाल मतदान नोटिस (पोस्टल बॅलट नोटिस) मध्ये खाली नमूद केलेल्या ठरावांसंदर्भात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे ("दूरस्थ ई−मतदान'') मान्यता घेण्यात येत आहे.

अनु. क्र.	तपशील	ठरावाचा प्रकार
9	श्री. अजय महाजन (डीआयएन: ०५१०८७७७) यांची कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती	विशेष

एम्सीएच्या परिपत्रकांनुसार, कंपनीने डिपॉझिटरी पार्टिसिपंट आणि कंपनीच्या रजिस्ट्रान तसेच ट्रान्सफर एजंट म्हणजेच एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कट–ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ आपला ईमेल आयडी नोंदणीकृत केलेल्य कंपनीच्या सर्व समासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतदानाची नोटीस बुधवार, १० डिसेंबर २०२५ रोजी पाठवण्याचे काम पूर्ण केलेले आहे. कंपनीच्या सभासदांना दुरस्थ ई–मतदान सुविधा पुरविण्यासाठी कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्लिसेस (इंडिया) तिमिटेड (''सीडीएसएल'') च्या सुविधेचा लाम घेतला आहे.

. जपनीच्या समासदांना कळविण्यात येते आणि विनंती आहे की त्यांनी नोंद घ्यावी की: शुक्रवार, ५ डिसेंबर २०२५ (कट-ऑफ-तारीख) पर्यंत समासदांच्या रजिस्टर वहीमध्ये किंवा लामार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये ज्याचे नाव नोंदवले गेलेले आहे, तेच समासर प्रस्तावित ठरावांवर पोस्टल मतपत्रिकेद्वारे/ई-मतदानाच्या माध्यमातून आपले मत देण्यास पात्र असतील. मागधारक/लामार्थी मालकांचे पोस्टल बॅलेट/ई-मतदान अधिकार त्यांच्याकडे असलेल्या इक्रिटी शेअर्सवर कट-ऑफ तारखेला म्हणजेच डिसेंबर २०२५ रोजी मोजले जातील आणि कट ऑफ तारखेनसार कंपनीच्या पेड अप इक्टिटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या शेअरहोल्डिंगच्या प्रमाणात राहणार आहे.

कट-ऑफ तारखेला समासद नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने

एमसीए परिपन्नकांच्या अनुमतीनुसार, कंपनीने बुधवार, १० डिसेंबर २०२५ रोजी पोस्टल बॅलेटची नोटीस फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तिच्या सर्व समासदांना कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट/ रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट यापैकी कोणाकडेही नॉदणीकृत असलेल्य त्यांच्या ई-मेल पत्त्यावर पाठवलेली आहे.

टपाल मतदान नोटिसमध्ये नमूद केल्याप्रमाणे कामासाठी, कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) व्दारे प्रदान केलेल्या ई-व्होटिंग (दुरस्थ ई-मतदान) सुविधेद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाचा हक बजाव भागधारकांना सुविधा प्रदान केलेली आहे. ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया टपाल मतदान नोटिसमधील नोट्समध्ये नमूद केलेली आहे.

रिमोट ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीच्य संचालक मंडळाने मेसर्स पारीख औंड असोसिएटस पॅक्टिसिंग कंपनी सेकेटरी मंडई यांचे श्री. पी. एन. पारीख (सदस्यत्व क्रमांक FCS ३२७), त्यांच्या अनुपस्थितीर श्री. मितेश धाबलीवाला (सदस्यत्व क्रमांक FCS ८३३१), त्यांच्या अनुपस्थितीत श्रीमती शरवरी शाह (सदस्यत्व क्रमांक FCS ९६९७) यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्त केलेली आहे.

दूरस्थ ई-मतदानाचा कालावधी गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी ९.०० ाजता सुरू होईल आणि शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपेल

शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ५.०० वाजल्यानंतर ई-व्होटिंग करत येणार नाही.

पोस्टल बॅलेट नोटिस कंपनीच्या www.emkavqlobal.com आणि सीडीएसएलच्य www.evotingindia.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. ज्या सभासदांना टपाल मतदानाची नोटीस प्राप्त झाली नाही, ते सीडीएसएलच्या वेबसाइटवरून किंवा कंपनीच्य वेबसाइटवरून ती डाउनलोड करू शकतात किंवा कंपनी/एमयूएफजी इन्टाईम इंडिय प्रायव्हेट लिमिटेड (रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट) कडे आपली विनंती नोंदवू शकतात. कंपनी/रजिस्ट्रार आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर एजंट अशा समासदांन संबंधित नोटीस पाठवतील.

ई-मतदानाबाबत तुम्हाला काही शंका किंवा समस्या असल्यास, तुम्ही सीडीएसएलच्य हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर फ्रिक्वेन्डली आस्कड क्रेश्चन्स ("FAQs") या विभागाचा संदर्भ घेऊ शकतात किंवा तेथील ई-व्होटिंग मॅन्युअल पाह शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com यावर आपला ईमेल पाठव्

o. पोस्टल बॅलेटचा निकाल, पोस्टल बॅलेट ई-मतदानाच्या समाप्तीपासून दो कामकाजाच्या दिवसानंतर मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीदारे घोषित केला जाईल. छाननीकर्त्याच्या अहवालासह निकाल कंपनीची वेबसाइट www.emkayglobal.com आणि सीडीएसएलची वेबसाइट www.evotingindia com यावर प्रसिध्द केला जार्डल

एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडसाठी

दिनांक : १० डिसेंबर, २०२५ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी